

नियम्य 3,7. MBH. 12, 3894. शरीरं चैव वाचं च बुद्धीन्द्रियमनांसि च । नियम्य M. 2, 192. MAITRĀJUP. 6, 19. BHĀG. P. 2, 2, 16. नियतेन्द्रिय M. 6, 4, 11, 75, 106. 109. MBH. 12, 4256. R. 1, 7, 4. RAGH. 9, 18. नियतात्मन् M. 3, 188. 6, 86. 11, 218. R. 1, 1, 10. 2, 28, 12. BHĀG. P. 8, 16, 59. अनियतात्मन् Spr. 1291. — 2) befestigen —, festbinden an (loc.): वृत्ते नियता गौः RV. 10, 27, 22. पशूनां त्रिशतं वासीयूषेषु नियतं तदा R. 1, 13, 33. नियम्य पृष्ठे — इपुधी 2, 87, 23 (93, 27). गले यावत्सा तं पाशं नियच्छति KATHĀS. 90, 75. केशान्नियम्य (so dio ed. Bomb.) die Haare aufbindend MBH. 9, 3586. नियताञ्जलि (vgl. वद्धाञ्जलि) die Hände zusammengelegt habend R. 3, 18, 15. वाच्यर्था नियताः सर्वे verbunden mit, abhängig von M. 4, 256. चन्द्रे लक्ष्मीः प्रभा सूर्ये गतिर्वयौ भुवि क्षमा । एतत्तु नियतं सर्वं त्वयि चानुत्तमं पशः ॥ alles dieses ist in dir verbunden R. 3, 70, 5. MĀRK. P. 41, 22. — 3) anhalten, unterdrücken, hemmen: धूमम् KAUC. 18. प्राणं नियच्छन्मनसा BHĀG. P. 2, 2, 15. वाचम् M. 2, 185. 4, 49. MBH. 3, 15689. P. 1, 4, 76. Sch. नियच्छ क्रोधमात्मनः MBH. 1, 6833. न्यपच्छक्तोपमात्मनः 3, 2845. नियच्छ मन्युम् BHĀG. P. 7, 5, 28. तदर्शनतोभं नियम्य KATHĀS. 33, 60. KATHOP. 3, 13. न कथं च न दुर्योनिः प्रकृतिं स्वां नियच्छति unterdrücken so v. a. verläugnen M. 10, 59. MBH. 13, 2604. स्वमापयेद् सृजतो नियच्छतः schaffend und unterdrückend d. i. zu Nichte machend BHĀG. P. 10, 70, 38; vgl. 2, 4, 6. 6, 38. 10, 43. सक्तु वैदेह्या भूवा नियतमैयुनः den fleischlichen Umgang einstellend R. GORR. 2, 3, 4. नियम्यतो विनिर्माणम् RĀGĀ-TAR. 4, 59. bei sich behalten, versagen: न घा वसुर्नि यमते दानं वाजस्य गोमतेः RV. 6, 43, 23. 7, 27, 4. 37, 3. नाहं दामानं मधवा नि यंसत् 10, 42, 8. न ते वज्रो नि यंसते dein Donnerkeil versage nicht 1, 80, 3. beschränken: नियताहारः seine Nahrung beschränkend M. 11, 77. BHĀG. 4, 30. R. 2, 24, 27. MĀRK. P. 23, 29. नियतभोजन R. 2, 109, 26. नियताशिनूः mässig essend JĀG. 3, 249. श्रमोसन्नियताहारः seine Nahrung auf Hundefleisch beschränkend, nur Hundefleisch geniessend R. 1, 39, 19. नियत sich beschränkend, ein einziges bestimmtes Ziel verfolgend, nur mit einer Sache beschäftigt, ganz bei einer Sache seiend M. 2, 104. 107. 115. 3, 258. 4, 95. 5, 158. 6, 1. 52. 95. 7, 218. 11, 111. 128. 217. JĀG. 3, 12. 249. MBH. 3, 2462. 16695. 16724. 5, 7397. 12, 4256. R. 2, 21, 24. 24, 27. 56, 25. 74, 10. 3, 13, 27. 5, 18, 11. Spr. 4419. BHĀG. P. 1, 17, 37. नियतेन मनसा 4, 8, 51. die Ergänzung im loc.: सत्ये च नियतः सदा MBH. 1, 5267. — 4) festsetzen, bestimmen SARVADARĀNAS. 123, 7. इति नियम्यते so steht es fest BHĀG. P. 4, 26, 6. एवं नियम्य KATHĀS. 119, 64. वचसा नियम्यागमनं पुनः 23, 213. नियतं bestimmt, festgestellt, sicher —, fest stehend, constant, regelmässig, unveränderlich KĀTĪ. ÇR. 1, 1, 10. 2, 14. 4, 2. 5, 14. 7, 1, 27. 10, 9, 24. 12, 1, 20. ÇĀŪKH. ÇR. 3, 4, 2. GRĪH. 1, 3. KAUC. 33. नियतवाचो युक्तयोः नियतानुपूर्व्या भवति NIR. 1, 15. M. 5, 44. 8, 164. 227. 419. MBH. 5, 1159. 4548. BHĀG. 3, 8. 18, 7. 9. SUÇR. 1, 312, 8. ÇĀK. 179. MEGH. 44. Spr. 1297. 1372. VARĀH. BRĪH. S. 5, 4. UTTARARĀMAĀ. 38, 19 (32, 12). KAP. 1, 57. SĀŪKHĪJAK. 39. fg. KUMĀRILA bei MÜLLER, SL. 227. BHĀSHĀP. 13. ÇĀŪK. zu BRĪH. ĀR. UP. S. 33. BHĀG. P. 2, 2, 6. 4, 26, 7. MATSĀ-P. bei MUIR, ST. 1, 33. N. 49. Schol. zu P. 1, 2, 44. 4, 44. 3, 21. VĀRTI. 5 und zu KAP. 1, 25. आचारं P. 6, 2, 63. Sch. निर्गमं KATHĀS. 19, 28. स्वभावो Spr. 5093. सृष्टयद्युत्तमस्थाननियतेर्नामभिः (ह्यस्य) KATHĀS. 54, 215. 53, 166. युगान्तनियते काले so v. a. zur Zeit des Weltendes R. 4, 60, 16. ऋतं MBH. 3,

16636. R. 1, 62, 28. KATHĀS. 33, 26. नियतानि als Synonym von इन्द्रियाणि TATTVAS. 13. अनियत nicht bestimmt u. s. w. VARĀH. BRĪH. S. 3, 5, 11, 15. Schol. zu P. 4, 1, 131. विधुञ्चानियतं वेपमुन्मत्त इव so v. a. absonderlich, ungewöhnlich MBH. 3, 15416. नियतम् adv. bestimmt, gewiss, ganz sicher, constant, regelmässig HALĀJ. 4, 25. BHĀG. 1, 44. R. GORR. 1, 11, 15. 32, 7. 2, 18, 15. 3, 3, 3. 4, 23, 6. 5, 1, 83. RT. 6, 20. Spr. 1801. 2032. 2386, v. l. 3173. VARĀH. BRĪH. S. 103, 2. PAŪKĀT. II, 199. KĀM. NĪTIS. 3, 37, 10, 28. 14, 68. 13, 35. 18, 69. KATHĀS. 23, 32. RĀGĀ-TAR. 1, 109. 4, 270. 3, 200. PRAB. 8, 10. 84, 4. DAÇAK. in BENF. CHR. 189, 20. 193, 3. Z. d. d. m. G. 14, 574, 4. 573, 7. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 6, ÇI. 17. Schol. zu P. 4, 4, 66. — 5) festhalten, herbeiziehen; dauernd verleihen, einpflanzen: वृष्टिम् ÇAT. BR. 1, 8, 3, 14. TBR. 3, 3, 1, 3. TS. 6, 4, 1, 4. AIR. BR. 3, 24. अस्मे र्वापि नि यच्छतम् RV. 4, 30, 10. 7, 82, 8. न्यश्चिना कृत्सु कामा अयंसत् 10, 40, 12. मिमित इन्द्रे न्ययामि सोमः 6, 34, 4. VS. 9, 24. AV. 3, 20, 8. 4, 23, 6. 7, 24, 1. संज्ञानमिहास्मासु नि यच्छतम् 32, 1. 113, 3. 10, 3, 17. ÇAT. BR. 4, 6, 9, 2. स एवास्मै प्रजा नस्येता नियच्छति TS. 2, 1, 1, 2. 4, 3, 11, 5. को नः कुले निवपनानि नियच्छति regelmässig darbringen ÇĀK. 132. — 6) über Jmd halten (vgl. u. simpl. 3): शर्म AV. 7, 6, 4. 12, 3, 8. — 7) nach unten kehren (die Hand) TS. 2, 6, 5, 4. — 8) in der Gramm. niedrig halten im Ton so v. a. mit dem Anudatta sprechen RV. PRĀT. 3, 9. 12. 11, 25. — 9) नियत hoisst der Saṃdhi von आसु vor Tönenden RV. PRĀT. 4, 8. 9. — 10) नियच्छति fehlerhaft für निगच्छति (vgl. u. उद्, अभ्युद्, प्रत्युद्, समुद् und उप): मोक्षमार्गं नियच्छति JĀG. 3, 115. भावो भावं नियच्छति MBH. 13, 1878; vgl. u. भाव 5). Eine Monge anderer Belege findet man in den Nachträgen u. गम् mit नि, woselbst aber die Stelle MBH. 13, 2604 zu streichen ist, da hier नियच्छति richtig ist; vgl. oben u. 2). — Vgl. अनियत, नियति fgg., नियम fgg., नियम्य, नियामक fgg. — caus. 1) zurückhalten, festhalten, anhalten, zügeln, bändigen, fesseln: नियमयसि विमार्गप्रस्थितानात्तदपुः ÇĀK. 103. KĀM. NĪTIS. 2, 44. Spr. 440. ÇĀŪK. zu BRĪH. ĀR. UP. S. 243. तेन हि नियम्यते सर्वे 241. 233. ÇĀK. 77. यथा वलिर्नियमितः HARIV. 9898. ह्लाद्यं जन्म ध्रुवस्य धमति नियमितं यत्र तेजस्वि चक्रम् an den gekettet Spr. 936. 641. 711. 1994. भगवान् — धर्मार्यशतःप्रज्ञानन्दमृतावरोधेन गृहेषु लोके न्ययमपत् fesselte sie an's Haus BHĀG. P. 5, 4, 13. क्रियानियमित durch Geschäfte zurückgehalten MBH. 13, 3014. दीर्घध्वमी (वाह्वाः) नियमिताः पटमाण्डपेषु angebunden RAGH. 5, 73. अत्रणानियमित am Ohr befestigt, an's Ohr gebunden ÇIÇ. 7, 56. अत्रर्नाडीनियमितमरुत् eingeschlossen in PRAB. 1, 10. — 2) hemmen, unterdrücken: नियमितप्राण VIKR. 1. Spr. 784. lindern: ह्यायादुमैर्नियमितार्कमपूषतापः (पन्थाः) ÇĀK. 86. नियमितगदेद्रिकवृत्तिर्यमः RAGH. 17, 81. नियमितपरिखेदा तच्छिञ्चन्द्रपदिः KUMĀRAS. 1, 61. — 3) bestimmen: कल्पाण्येव्यसौ । तस्मै नियमिता दातुं निष्पुत्रेणा सता मया RĀGĀ-TAR. 4, 461. गते नियमिते काले PAŪKĀR. 1, 13, 1. beschränken: पूर्वोक्तं फलाभिलाषनिषेधं नियमयति KULL. zu M. 2, 5. — परिणि P. 8, 4, 17. Sch. — प्राणि obend. und 1, 1, 20. Sch. — प्रतिनि, partic. ०यत् für jeden einzelnen Fall besonders bestimmt, je anders bestimmt, je ein anderer Spr. 1431. DAÇAK. in BENF. CHR. 187, 22. KULL. zu M. 1, 118. 2, 237. 8, 41. 11, 59. fgg. S. 358. Z. 13. fg. KUSUM. 9, 16. 18, 20. SARVADARĀNAS. 131, 14. fg. 146, 16. 177, 4. MÜLLER, SL.